

## 1) आपण सर्व पापी आहोत

रोमकरांस 3:23 सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.

## 2) पापासाठी आपल्याला मोजावा लागणारा मोबदला म्हणजे मृत्यू आहे

रोमकरांस 6:23 कारण पापाची मजुरी मरण आहे. परंतु देवाची ख्रिस्त येशूमध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंतकाळचे जीवन आहे.

## 3) पवित्र शास्त्राच्यानुसार आपण सर्व नरकात जाण्याच्या योग्यतेचे आहोत

प्रकटीकरण 21:8 परंतु भिन्ने, विस्वास न ठेवणारे अंमगळ, खुनी, व्यभिचारी, (म्हणजे लैंगिक अनीतीनेवागणारे लोक), घेटकी, मूर्तिपूजा करणारे आणि सर्व खोटे बोलणारे अशा सर्वांना अग्नीने व गंधकाने धगधगणाऱ्यातळ्यामध्ये जागा मिळेल. हे दुसरे मरण आहे.”

## 4) येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आशा आहे

रोमकरांस 5:8 परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.

## 5) येशू ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवा.

प्रेषितांचीं कृत्ये 16:30-31 मग त्याने त्यांना बाहेर आणले आणि म्हणाला, “पुरुषांनो, माझे तारण व्हावे म्हणून मी काय करावे?” ते त्याला म्हणाले, “प्रभु येशूवर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल- तुझे व तुझ्या घरात राहणाऱ्या सर्वांचे तारण होईल.”

योहान 3:18 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय (दोषी ठरविले जाणे) होणार नाही. परंतु जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्याय झाल्यासारखाच आहे. कारण त्याने देवाच्या एकुलत्या एका पुत्रावर विश्वास ठेवला नाही.

योहान 3:16 होय, देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.

1 थेसलनीकाकरांस 1:9 कारण ते स्वतःच आमच्याविषयी सांगत आहेत म्हणजे कशा प्रकारे तुम्ही आमचे स्वागत केले तसेच तुम्ही मूर्तिपासून देवाकडे कसे वळलात व खऱ्या आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी कसे वळलात.

## 6) देवापासून मिळालेले हे सार्वकालिक वरदान आहे.

इफिसकरांस 2:8-9 कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. आणि एखादा काही काम करतो त्याचा परिणाम म्हणून नव्हे. यासाठी कोणी बढाई मारू नये.

## 7) आता स्वर्गात कसा प्रवेश मिळवायचा हे तुम्हाला समजले आहे

1 योहान 5:13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्चित असावे,

**येशूच्या नावात, देवाने तुमचे तारण करावे म्हणून देवाकडे प्रार्थना करा**

रोमकरांस 10:10 कारण नीतिमत्वासाठी मनुष्य अंतःकरणाने विश्वास ठेवतो आणि तारणासाठी विश्वासाने कबूल करतो.